

अनुवादकांच्या सेवाप्रवेशोत्तर परीक्षा व पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणारी विभागीय परीक्षा यासाठी नेमलेले प्राश्रिक, परीक्षक, पर्यवेक्षक, समवेक्षक व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासन निर्णय क्रमांक: भासंमा-२०१५/प्र.क्र.१२०/आस्था-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २२ नोव्हेंबर, २०१६.

वाचा- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक - एलएनजी-१०९३/प्र.क्र.१७/
९४/२०-ब, दि.२४.७.१९९७.

प्रस्तावना:-

भाषा संचालनालयातील अनुवादकांच्या सेवाप्रवेशोत्तर परीक्षा व पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षांसाठी नेमण्यात येणाऱ्या प्राश्रिक, परीक्षक, पर्यवेक्षक, समवेक्षक व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना संदर्भाधीन दि.२४.७.१९९७ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येणाऱ्या मानधनाच्या दरात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उपरोल्लेखित परीक्षांसाठी नेमण्यात येणारे प्राश्रिक, परीक्षक, पर्यवेक्षक, समवेक्षक व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या दराबाबत यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश अधिक्रमित करण्यात येत आहे. यापुढे अनुवादकांच्या सेवाप्रवेशोत्तर परीक्षा व पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी पुढीलप्रमाणे सुधारित मानधन वाढविण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	परीक्षा	मानधन
१	प्राश्रिक	अ) अनुवादकांसाठी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा	प्रती प्रश्नपत्रिका संच रु.४५०/-
		ब) अनुवादकांची पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा	प्रती प्रश्नपत्रिका संच रु.४५०/-
२	परीक्षक	अ) अनुवादकांसाठी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा	प्रती उत्तरपत्रिका रु.१५/-
		ब) अनुवादकांची पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा	प्रती उत्तरपत्रिका रु.१५/-
३	पर्यवेक्षक	अ) अनुवादकांसाठी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा	रु.२००/- प्रती सत्र

		ब) अनुवादकांची पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा	रु.२००/- प्रती सत्र
४	समवेक्षक	अ) अनुवादकांसाठी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा	रु.१५०/- प्रती सत्र
		ब) अनुवादकांची पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा	रु.१५०/- प्रती सत्र
५	चतुर्थश्रेणी कर्मचारी	अ) अनुवादकांसाठी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा	रु.६०/- प्रती सत्र
		ब) अनुवादकांची पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा	रु.६०/- प्रती सत्र

२. मानधनावर होणारा खर्च “मागणी क्र.झेडएफ ०१, २०५२-सेक्रेटरिएट सर्वसाधारण सेवा, ०९०-सेक्रेटरिएट (००) (०२) भाषा संचालनालय २८-व्यावसायिक सेवा, (२०५२ ५०६३) या लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून मागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.६७९/व्यय-४, दि.११.११.२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११२२१७५१०३०१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(लतिका वि.पाटील)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
५. वित्त विभाग / व्यय-४, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
६. निवड नस्ती.